

केंद्र शासनाच्या निकषांनुसार मराठी भाषेला
अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत गठीत
करण्यात आलेल्या समितीस मुदतवाढ
देण्याबाबत.....

महाराष्ट्र शासन

मराठी भाषा विभाग

शासन निर्णय क्रमांक: अभिजा-२०१२/प्र.क्र.२२(भाग-१)/भाषा-४

नवीन प्रशासन भवन, ८ वा मजला, हुतात्मा राजगुरु चौक,

मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

तारीख: १८ फेब्रुवारी, २०१४.

वाचा :

- १) शासन निर्णय क्रमांक: मभाअ-२०११/प्र.क्र.३८(भाग-२)/भाषा-२, दि.१०/०१/२०१२
- २) शासन निर्णय क्रमांक: मभाअ-२०११/प्र.क्र.३८(भाग-२)/भाषा-२, दि.१८/०६/२०१२
- ३) शासन निर्णय क्रमांक: मभाअ-२०११/प्र.क्र.३८(भाग-२)/भाषा-२, दि.१४/०८/२०१२
- ४) शासन शुध्दीपत्रक क्रमांक: मभाअ-२०११/प्र.क्र.३८(भाग-२)/भाषा-२, दि.१८/०९/२०१२
- ५) शासन निर्णय क्रमांक: अभिजा-२०१२/प्र.क्र.२२/भाषा-४, दि.१२/०३/२०१३
- ६) शासन निर्णय क्रमांक: अभिजा-२०१२/प्र.क्र.२२/भाषा-४, दि.१९/०७/२०१३
- ७) अध्यक्ष, अभिजात मराठी भाषा समिती यांचा दि.९/१/२०१४ चा ई-संदेश

प्रस्तावना :

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून घेण्यासाठी संदर्भ क्र.१ च्या शासन निर्णयानुसार प्रा.रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्यासह १६ सदस्यीय समिती गठीत केली आहे. समितीचे कामाचे स्वरूप व समितीचे अध्यक्ष यांनी केलेल्या विनंतीस अनुसरून समितीला संदर्भ क्र.२ ते ५ च्या शासन निर्णयानुसार वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली आहे. या प्रस्तावावर अंतिम निर्णय होईपर्यंत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणेसाठी समितीच्या अध्यक्षांसह समिती मधीलच ६ अशासकीय सदस्यांची दि.१९/७/२०१३ च्या शासन निर्णयानुसार पुढील सहा महिन्याकरिता किंवा केंद्र शासनाकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या प्रस्तावावर अंतिम निर्णय होईपर्यंत (यापैकी जे आधी होईल तोपर्यंत) पुनर्रचना करण्यात आली आहे.

२. अभिजात मराठी भाषा समितीने शासनास सादर केलेला मराठी भाषेतील अहवाल दि.१२/७/२०१३ रोजी व इंग्रजी भाषेतील अहवाल परिशिष्टांसह दि.१६/११/२०१३ रोजी केंद्र शासनाच्या संस्कृति मंत्रालयाकडे पाठविला आहे. त्यावर अंतिम निर्णय होईपर्यंत केंद्र शासनाकडे पाठपुरावा

करण्यासाठी दि.१९/७/२०१३ च्या शासन निर्णयानुसार पुनर्रचना करण्यात आलेल्या समितीस मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :

प्रस्तावनेत नमूद केलेली वस्तुस्थिती विचारात घेऊन मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी वरीलप्रमाणे पुनर्रचना केलेल्या समितीस दि.१९/१/२०१४ पासून पुढील सहा महिने मुदतवाढ देण्यात येत आहे.

२. समितीचे अध्यक्ष व अशासकीय सदस्यांचा बैठक भत्ता व दैनिक भत्ता दि.१९/७/२०१३ च्या शासन निर्णयाप्रमाणे राहतील

३. सदर समितीचे अध्यक्ष व अशासकीय सदस्यांना महाराष्ट्रात व नवी दिल्ली येथे जाण्या-येण्यासाठी प्रवास भत्ता व दैनिक भत्त्यावरील होणारा खर्च “११ देशांतर्गत प्रवास खर्च” या उद्दिष्टाखाली आणि समितीचा इतर खर्च “१३ कार्यालयीन खर्च” या उद्दिष्टाखाली “मागणी क्रमांक झेडएफ-०१, २०५२ , सेक्रेटरीएट- सर्वसाधारण सेवा-०९०, सचिवालय (००) (०१), मराठी भाषा विभाग (संगणक सांकेतांक २०५२ ५०५४)” या लेखाशीर्षाखाली त्या त्या वित्तीय वर्षासाठी मंजूर असलेल्या अनुदानातून भागविण्यात येईल.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०२१८१६३५४५०५३३ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

ललिता शि. देठे
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव,
२. मा.उपमुख्यमंत्री यांचे सचिव,

३. मा.राज्यमंत्री, मराठी भाषा यांचे खाजगी सचिव,
४. सर्व मा.मंत्री व राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक,
५. प्रबंधक, मूळ शाखा, उच्च न्यायालय, मुंबई (पत्राने),
६. प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई (पत्राने),
७. लोकायुक्त व उप लोकायुक्त यांचे कार्यालय, नवीन प्रशासन भवन, मंत्रालय, मुंबई,
८. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई (पत्राने),
९. सचिव, मराठी भाषा विभाग यांचे स्वीय सहायक,
१०. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र-१, मुंबई/महाराष्ट्र-२, नागपूर,
११. महालेखापाल (लेखा परीक्षा) महाराष्ट्र-१, मुंबई/महाराष्ट्र-२, नागपूर,
१२. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
१३. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
१४. सर्व मंत्रालयीन विभाग,
१५. वित्त विभाग (व्यय-४, सेवा-५, सेवा-६ व विनियम),
१६. मराठी भाषा विभागातील सर्व कार्यासने,
१७. संचालक, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई,
१८. सहायक भाषा संचालक, भाषा संचालनालय, नवी मुंबई/पुणे/औरंगाबाद/नागपूर,
१९. संचालक, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई,
२०. संचालक, दर्शनिका विभाग, मुंबई,
२१. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
२२. सचिव, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई,
२३. सर्व संबंधित सदस्य
२४. सर्व मंत्रालयीन विभागांना विनंती करण्यात येते की, सदर आदेश त्यांनी आपापल्या अधिपत्याखालील विभाग प्रमुख तसेच कार्यालय प्रमुखांच्या निदर्शनास आणावेत.
२५. निवड नस्ती.
